Esquire Money Guarantees Limited

CIN: L51900MH1985PLC036946

Unit # CG-9, 24/26, Cama Building, Dalai Street, Fort, Mumbai 400 001 Email id : Emgl1234@rediffmail.com, Tel. No. : 9167346889

September 09, 2023

The Manager, Listing Department, BSE Limited Phirozee Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai -400001

Dear Sirs,

Sub.: Submission of Copies of Publication of the Esquire Money Guarantees Limited ("the Company") under Regulation 30 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, regarding Notice of Annual General Meeting, E-Voting Information and Book Closure.

In terms of Regulation 30 read with Regulation 47 and other applicable provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, please find enclosed copies of newspaper publication in respect of Notice of Annual General Meeting of the Company, E-voting, cut-off date for E-voting & Book Closure, published in "Business Standard English (All Editions) and "Pratahkal" (Marathi Edition) dated September 09, 2023.

Kindly take the above information on record.

Thanking You,

Yours Faithfully

For ESQUIRE MONEY GUARANTEES LIMITED

(MANOJ CHANDER CAST Managing Director

Managing Director
DIN: 05261183



मध्यप्रदेश लघु उद्योग निगम मर्यादित

(मध्यप्रदेश शासन का उपक्रम) प्रथम तल, पंचानन भवन, मालवीय नगर, भोपाल

दुरभाष क्रमांक: 2673141, 2673142 (For online help) Mail ID. mplumbpl@vahoo.com, support.lun@mp.gov.in

ई-निविदा सूचना क्रमांक 09-ए/2023-24

म.प्र. लय उद्योग निगम द्वारा ई-प्रोक्योरमेंट निविदा सिस्टम के माध्यम से निम्नलिखित उत्पादों के दर अनक्ष्य हेत नियत दिनांक को अपरान्ह 4.00 क्ये तक निविदाएं आमंत्रित की जाती हैं :-

S. No.	Tender No.	Name of Product	EMD/ PG	Last Date of Bid Submission
1	23050-A	DISPLAY PANEL/SMART LED TV OUTDOOR LED VIDEO WALL	5,00,000/-	29.09.2023
2	23051-A	LAPTOP, DESKTOP & ALL IN ONE	5,00,000/-	29.09.2023
3,	23052-A	CCTV SYSTEM, CAMERA & ACCESSORIES	5,00,000/-	29.09.2023
4.	23053-A	DELUXE FURNITURE	5,00,000-	29.09,2023
5.	23054-A	MODULAR & LAB FURNITURE	5,00,000/-	30.09.2023
6.	23055-A	PROVIDING OF EXAMINATION AUTOMATION SYSTEM	25,00,000/-	30.09.2023
7.	23056-A	INTERACTIVE PANEL	5,00,000-	30.09.2023
8.	23057-A	FOGGING MACHINE	2,00,000-	30.09.2023
9.	23058-A	ALUMINA FERRIC (ALUM) ISI MARK	50,0004	03.10.2023
10.	23059-A	WATER FIELD TESTING KIT (MULTIPARAMETER)	1,00,0004	03.10.2023
11.	23860-A	H2S VIAL POTABLE WATER TESTING KIT	50,000/-	03.10.2023
12.	23061-A	WRITING/NOTICE/DISPLAY BOARDS	50,000/-	03.10.2023

मोट :- निविदा में भाग लेने हेतु पात्रता, पूर्ण निविदा दस्तावेज, निविदा आमंत्रण स्चना, निविदा शर्ते आदि की जानकारी mptendering पोर्टल https://mptenders.gov.in पर देखी जा सकती है। निकिदा में भाग लेने के लिए उक्त पोर्टल पर पंजीकरण आवश्यक है।

म.ज. माध्यम/111887/2023 प्रवंध संचालक

SREI

SREI INFRASTRUCTURE FINANCE LIMITED

CIN: L29219WB1985PLC055352 Registered Office: "Vishwakarma", 86C, Topsia Road (South), Kolkata - 700 046 Tel No:- 033 6602 2000/6639 4700, Toll Free:-18002667734 Website: www.srei.com, Email: investor.relations@srei.com

NOTICE OF THIRTY-EIGHTH (38TH) ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the Thirty-eighth Annual General Meeting (AGM) of the Members of Srei Infrastructure Finance Limited will be held on Saturday, September 30, 2023 at 3:00 P.M. (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act) read with the Rules framed thereunder, the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI Listing Regulations, 2015) and relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs, to transact the business as set out in the Notice convening the said AGM.

In compliance with the applicable regulatory requirements, electronic copy of the Annual Report containing the Audited Financial Statements (both Standalone and Consolidated) for the Financial Year ended March 31, 2023 and the reports of the Auditors' and Boards' (Report of Implementation and Monitoring Committee) thereon along with the Notice of the 38th AGM have been sent on September 07, 2023 to the Members, whose email addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agents/Depositories.

The Annual Report along with the Notice of the AGM is available on the website of the Company at www.srei.com as well as on the website of KFin Technologies Limited (KFintech) at https://evoting.kfintech.com and on the website of the Stock Exchanges at www.nseindia.com and

All relevant documents reterred to in the Notice are available electronically for inspection without any tee by the Members from the date of circulation of the Notice upto the date of the 38th AGM, Members seeking to inspect such documents can send an email to investor relations@srei.com. Members are further informed that the audited financial statements of subsidiaries of the Company are also available on the Company's website.

Members holding shares in physical mode and who have not registered/updated their email IDs, are requested to register/update the same by sending an email request along with signed scanned request letter mentioning their folio no, and the email id that is to be registered along with the self-attested copy of the PAN card and self-attested copy of any document (i.e. Driving License, Passport, Aadhar card etc.) in support of the address of the Member to the Company's email id investor relations@srei.com and/or to KFintech's email id einward.ris@kfintech.com. Members holding shares in dematerialized mode are requested to register/update their email IDs with the Depository Participant(s) with whom they maintain their demat account.

Further, Members holding shares in physical form are requested to dematerialise their shareholding at the earliest in view of SEBI guidelines for transfer of shares.

E-voting Information:

Place: Kolketa

Date: 08.09.2023

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, and Regulation 44 of SEBI Listing Regulations 2015, Members are provided with the facility to cast their vote electronically, on all resolutions set forth in the Notice, for which the Company has engaged the services of KFintech, NSDL and CDSL as evoting agency. Members may cast their votes remotely, using an electronic voting system during the remote e-voting period or vote in the AGM electronically through Insta Poll.

Further, pursuant to SEBI Circular no. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated December 9, 2020 on "e-voting facility provided by Listed Companies", e-voting process has been enabled for all the individual demat account holders, by way of single login credential, through their demat accounts/websites of Depositories/Depository Participants in order to increase the efficiency of the voting process. Members are advised to update their mobile number and email id with their Depositories. in order to access e-voting facility. The procedure to login and access remote e-voting, as devised by the Depositories is given in the AGM Notice.

Individual shareholders holding shares in physical form and non-individual shareholders will be able to participate in remote e-voting on www.evoting.kfintech.com.

The remote e-voting period commences on September 27, 2023(9.00 a.m. IST) and ends on September 29, 2023 (5.00 p.m. IST). The remote e-voting module shall be disabled for voting thereafter and shall not be allowed beyond the said date and time. Once the vote on a resolution is cast by a Member, the Member shall not be allowed to change it subsequently.

Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of September 22, 2023, shall be entitled to cast their votes electronically through remote e-voting or voting during the AGM.

Members who are holding shares in physical form and/or who have not registered their email address with the Company may generate login credentials and cast their votes through remote e-voting or through e-voting system during the AGM by following instructions given in the Notice of AGM. In case a person has become a Member of the Company after sending of AGM Notice but on or before

the cut-off date for e-voting i.e. September 22, 2023, he/she may obtain the User ID and Password in the manner as mentioned below:

If the mobile number of the Member is registered against Folio No./ DP ID and Client ID, the Member may send SMS: MYEPWD <space> E-Voting Event Number+Folio No. or DP ID and Client ID to

9212993399

If e-mail address or mobile number of the Member is not registered against Folio No./DP ID and

Client ID, then on the home page of https://evoting.kfintech.com, the Member may click "Forgot Password" and enter Folio No. or DP ID and Client ID and PAN to generate a password.

Members may call KFintech's toll free number 1-800-309-4001.

Member may send an e-mail request to evoting@kfintech.com. KFintech shall endeavour to send User ID and Password to those new Members whose mail ids are available.

However, if the Member is already registered with KFintech for e-voting then the existing User ID and password can be used for remote e-voting. Additionally, in terms of SEBI Circular no. SEBI/HO/CFD/ CMD/CIR/P/2020/242 dated December 9, 2020, Individual shareholders holding shares in demat mode, can register directly with the Depository or through their demat account, to access e-voting page of KFintech, without having to register again with KFintech for participating in the e-voting process. The detailed procedure in this regard has been explained in the AGM Notice.

Members are provided with the facility to attend the AGM through video conferencing platform provided by KFIntech. Members may access the same at https://emeetings.kfintech.com and login by using the remote e-voting credentials and click on "video conference". The link for AGM will be available in 'members' login where the EVENT and the Name of the Company can be selected.

Information and instructions including details of User ID and Password relating to e-voting have been sent to the members through e-mail. The same login credentials should be used for attending the AGM through VC/OAVM.

The Members, who will be attending the AGM through VC/OAVM and who have not cast their vote through remote e-voting can exercise their voting rights at the AGM. The facility for voting through electronic voting system ('insta Poll') shall be made available during the Meeting through e-voting system provided by KFIntech in the Video Conferencing Platform.

Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM. however, those Members shall not be entitled to cast their vote again at the AGM. If a Member casts votes by both modes then voting done through remote e-voting shall prevail and vote during the AGM shall be treated as irvalid.

The procedure of e-voting (remote e-voting and voting during AGM) and attending the AGM through VC/QAVM is available in the Notice of the AGM. In case of any query in respect of e-voting. Members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual available at the download section of https://evoting.kfintech.com (KFintech Website).

Members are requested to note the following contact details for addressing queries/grievances, if any Ms. Rajitha. C. Deputy General Manager, KFin Technologies Limited, Selenium Building, Tower B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serllingampally Mandal, Hyderabad-500 032, Email: einward.ris@kfintech.com, Toll free no.: 1800-309-4001.

The result of voting shall be announced after the conclusion of AGM of the Company within stipulated timelines. The results declared along with the Scrutinizer's Report shall be placed on the Company's website www.srel.com and on the website of KFintech https://evoting.kfintech.com for information of the Members, besides being communicated to the Stock Exchanges

For Srei Infrastructure Finance Limited ad/

Manoj Kuma Company Secretary & Chief Financial Office



NOTIFICATION REGARDING TENDERS OF MOIL LIMITED

The Notice Inviting Tender(NiT)/ the tender requirement of MOIL Limited will not be henceforth published in newspapers. All the concerned are hereby notified that tender enquiry of MOIL will be published on MOIL website https://moll.nlc.in & e-tender website https://www.matcecommerce.com/eproc/ (for e-bid) and Indian Government's Central Public Procurement Portal (https://eprocure.gov.in).

All interested bidders are requested to regularly refer aforesaid websites for tenders of MOIL Limited.

Jt. G.M. (Materials) Contract Management Cell For MOIL LIMITED

🔷 हर एक काम, देश के नाम 🔷 ♦ MOIL – Adding Strength to Steel ◆



Sundram Fasteners Limited

CRV: L38990TN1062FLC004943
Registered office: 99-A, VII Floor, Dr Radhoknininan Salai, Nylapore, Chennai - 600 004
Tel: +61 - 44 - 29476500 | Fax: 91 - 44 - 29478510 | Email: investoratelpdesk@aff.co.in | Website: www.sundram.com

NOTICE to Shareholders regarding Transfer of Equity Shares to Investor Education and Protection Fund

NOTICE is hereby given that, pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 (the Act) read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("Rules") as amended to date, the Company is required to transfer Equity Shares on or before January 08, 2024 in respect of which dividend amounts for seven consecutive years or more remain unclaimed as on Depember 09, 2023 to Investor Education and Protection Fund ("IEPF").

The shareholders are requested to encash / claim such unclaimed dividends on or before December 08, 2023. The Company has displayed on its website, www.sundram.com/investor.php, the names, folio numbers / DPID & Client ID and the number of shares held by the shareholders, whose shares are liable to be transferred to IEPF as per the above mentioned Rules, in case such shareholders have not encashed / claimed their dividends.

in case, where there is a specific order of Court or Tribunal or Statutory Authority restraining any transfer of such shares and payment of dividend or where such shares are pledged or hypothecated under the provisions of the Depositories Act, 1996, the Company will not transfer such shares to the

Hence, in the absence of any communication received from the concerned shareholders in respect of such shares on or before December 08, 2023, the Company will proceed to transfer the said Equity Shares to IEPF as stipulated in the Rules, without any further notice. All further dividends in respect of the shares so transferred will also be directly credited to IEPF.

The Shareholders may please note the following in this regard:-

1) in case, the shares are held in A new share certificate will be issued and upon such physical form issue, the Company shall inform the Depository by way of corporate action to convert the share certificates into Demat form and transfer in favour of IEPF. 2) In case, the shares are held in Your demat account will be debited for the shares

dematerialized form liable for transfer to IEPF. The concerned Shareholders whose shares are transferred to IEPF can claim both the unclaimed dividend and the shares from the IEPF Authority by making an application in the prescribed Form IEPF-5 through online submission to the IEPF Authority and sending a physical copy of the same prescribed by the IEPF Authority duly signed as per the specimen signature registered with the Company along with the requisite documents specified in Form IEPF-5, to the Company Secretary of

the Company. The Company will issue an entitlement letter to the shareholder / claimant, subject to receipt of the requisite documents specified in Form IEPF-5. It may be noted that the shareholder has to attach a copy of the entitlement letter issued by the Company along with other requisite documents at the time of submission of E-Form IEPF-5. Please note that no claim shall lie against the Company in respect of shares / unclaimed dividend transferred to IEPF pursuant to the above mentioned Rules. In case of any queries in this regard, the concerned shareholders may contact the Registrar and

Share Transfer Agent, Sri S Sriram, General Manager, Integrated Registry Management Services Private Limited, Kences Towers, 2nd Floor, No 1, Ramakrishna Street, North Usman Road, T Nagar, Chennal – 600 017, Telephone: 91-44-28140801-803, E-mail: srirams@integratedindla.in / Sri G Anand Babu, the Nodal Officer of the Company and Sri B Umesh, the Deputy Nodal Officer of the Company at the contact details mentioned above. For SUNDRAM FASTENERS LIMITED

G Anand Babu

08.09.2023

Senior Manager - Finance & Company Secretary

TARA CHAND INFRALOGISTIC SOLUTIONS LIMITED

(Formerly Tara Chand Logistic Solutions Limited)
Corporate Identity Number (CIN): L63090CH2012PLC033556 istered Office: Plot No.342, Industrial Area, Phase-1, Chandigarh. Tel:0172-2650380, Website: www.tarachandindia.in, E-mail: cs@tarachandindia.in

NOTICE OF THE 11TH (ELEVENTH) ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM), E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE.

NOTICE is heatly given that the 11TH (ELEVENTH) Annual Centeral Meeting ("AGM") of the Shareholders of Tars Chand Inhalogistic Solutions Limited the Company") will be held on Saturday, 19th September, 2023 at 11:30 A.M. (81) through Video Contours of VC"). Other Audio Visual Means ("CAOM") to transact the business, as set out in the Notice of the 11THAGM of the Company which is being circuisted, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed there under and the SEBI (Listing ns and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 deted April 13, 2020, Circular No. 20/2020 deted May 66, 2020, Circular No. 02/2021 deted January 13, 2021, Circular No. 18/2021 dated December 8, 2021, Circular No. 21/2021 dated December 14, 2021, and Circular No. 02/2022 dated May 5, 2022, General Circular No. 10/2022 dated December 25, 2022 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), Circular No. SEBM-DICFD/CMD1/CRV P/2020/19 dated May 12, 2020, Circular No. SEBM-DICFD/CMD2/CRV (P/2021/11 dated January 15, 2021, Circular SEBM-DICFD/CMD2/CRV (P/2021/11 dated January 05, 2021, and Circular SEBM-DICFD/CMD2/CRV (P/2023/4 dated January 05) 2023, Issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") and as amended from time to time, permitted the holding of

AGM through VC or CAVM, without the physical presence of the Shareholders at a common venue.
In compliance with the aforesaid circulars, Notice of the AGM, the Annual Report including the Audited Financial Statements for the Financial in sent in electronic mode to members whose e-mail ID are registered with Company! Depository Participant! RTA The electronic dispatch of Annual Report to the Members has been completed on 8th September, 2020. The requirement of sending physical copies of the 11th Annual Report for the financial year 2022-2023 has been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circulars. The Company has also uploaded the same on the website of the Company at www.tarachandincia.in. The Notice of the AGM is also available or the websits of "Linkintime India Private Limited at www.linkintime.co.in and on the websits of Stock Exchange where shares of Company an

Manner for registering/updating email addresses

Shareholders who have still not registered their a-med ID are requested to get their a-med ID registered, as follows:

1. Shareholders holding Shares in Physical Mode: Such Shareholders are requested to register their a-med ID with the Register and Share-Transfer Agent of the Company, viz., Link Intime incide Pvt. Ltd. on its website (at https://www.linkintime.co.in/) along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the Shareholder, scanned copy of the Share Certificate (front and back), self feeled copy of the PAN Card, and self-effeeted copy of any document (e.g.: Driving License, Election Identity Card, Passport) in support of

Shereholders holding Shares in Dematerialized Wode. Buth Shereholders are requested to register their e-mail ID with the relevant Depository Participant(s)

case of any quales / difficulties in registering the e-mail address, Shareholders may write to os@tarschandindis.in o mit retodes/gillrishtime.co.m). Ramote E-voting & E-Voting during the AGM and Namer thereof:

Shareholders are informed that in compliance with the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 [including any modification(s), amendment(s) or re-enactment(s) thereof, Regulation 44 of the SEBI Listing Regulations and Revised Secretarial Standard-2 (SS-2) on "General Modings" issued by the Institute of Company Secretaries of Including Regulations and Revised Secretarial Standard-2 (SS-2) on "General Modings" issued by the Institute of Company Secretaries of Including Regulations and Revised Secretarian Secretaria cut in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through a voting system during the AGM ("a-voting"). The remote e-voting period commences on Wednesday, 27 September, 2023 at (19.00 am. IST) and onds on Friday, 20th September 2023 at (25.00 p.m. IST). During this period, the Shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematorialize form, as on the Cut-off date, i.e., 23rd September, 2023, may cast their votes by remote e-voting on the Ordinary and Special Businesses at set out in the Notice of the AGM through electronic voting system of Uniderime India Private Unified and the voting rights of the Shareholders shall be in proportion to their shareholding in the Pald-up Equity Share Capital of the Company as on the sold Cut-off Date. The remote e voting module shall be disabled by Unfahilme India Private Limited for voting thereafter and Shareholder will not be allowed to vote electronically beyond the said date and time. Once the vote on a resolution is assisted by the Shareholder, the Shareholder shall not be allowed to change it subsequently. Only those Shareholders, who will be present in the AGM through VC/CVWM facility and have not casted their vote on the Resolutions through nomote e-Voting and are otherwise not bened from doing so, shall be eligible to vote through o-Voting system in the AGM. Members who have voted through Ramote e-Voting will be eligible to atland the AGM but will not be eligible to vote at the AGM. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories on the Cut-off Date only shall be entitled to shall the facility of remote e-voting or e-voting at the AGM. The manner of remote e-voting if e-voting spaces for Shareholders holding shares in demote failured mode, physical mode and for Shareholders who have not registered their e-main ddresses provided in detailed in the Notice of the AGM. The details will also be made available on the Company's websit www.tarachandindia.in . Any person, who acquires Shares and becomes a Wember of the Company after sending of the Notice and holding theres as on the Cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at Link in Time India Pvt Limited. However, if the shi is already registered with Linkintime incits Private Limited for remote e-voting then hallshe can use his/her existing User D and password fo casting the vote. The meaner of remote e-voting/e-voting for Shareholders holding shares in demeterialized mode, physical mode and fo Sharehobbers who have not registered their e-mail addresses has been provided in the Notice of the AGM.
All priovenous connected with attending AGM & remote a -Voting and a -Voting from the a -Voting System at AGM may be addressed to Link in

Time India Pvt Limited, by sending an email tomt helpdesk@linkintime.co.in or call on toil free no. +91 8106116767

Mr. Arend Subroto Mutherjee Precising Company Secretary (Membership No. PCS 11804) has been appointed as the Saruthioer to scrutinize the remainse-voting process and e-voting to be conducted at the AGM, in a fair and transparent manner.

The results of the remote e-voting and votes cast at the AGM shall be declared not later than two working days of conclusion of the AGM. The results declared, along with the Southston's Report, shall be piaced on the Company's website www.tarachandindia.in and on the website of NSE Limited where shares of Company are listed www.nseindia.com. ook Closure

Pursuant to Section 91 of the Companies Act 2013 notice is hereby given that Register of Members and share transfers of the Company witnessed from 24th September, 2023 to 30th September, 2023 (both days inclusive) for ennual closure. Date: 08 09 2023 Place: Chandigarh

For Tare Chand Infral ogistic Solutions Limite (Formerly Tara Chand Logistic Solutions Limited)

Vinay Kumar (Managing Director) DIN-00151567

AMW MOTORS LIMITED (IN LIQUIDATION) ideor's Address- Cornect:106, 1st Floor, Kenskin Artum 2, Cross Roed A, Behind Counyard Menfot, Chakala, Ancheri East, Mumbai - 400093 +91 9900061720; Email: irp.amwmotors@gmail.com

E -AUCTION - SALE OF ASSETS UNDER IBC, 2016 Sate and Time of Auction: 13" Schaber 2023 at 12:00 P.M. to 1:00 P.M. (with unlimited extension of 5 minutes each)

Sais of Assets owned by AMW MOTORS LIMITED (in Liquidation) forming part of Liquidation Estate under section 35(f) of BC 2016 read with regulation 32 & 33 of IB31 (Liquidation Process) Regulations, 2016. E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS BASIS", "WHATEVER THERE IS BASIS" AND NO RECOURSE BASIS".

The Sale will be done by undersigned through e-auction service provider Hattamai E Governance Services Limited via website https://nesl.co.in/suction-notices-under-loc/

Sc No.	Particulars	Reserve Price	END	Incremental Bid Amount
133	Sale of Corporate Debtor as a whole on a going concern basis including Land and building, Plant & Machinery located at Bhachas Read, Neer Village Kannalyste, Bhuj Kachchh, Bujant 370020 & Financial Assets. (Under regulation 32(y) of Liquidation Regulations, 2016)	INFR 210 Crores	INR 21 Crores	INR 2 Crores

Last date for inspection Last date of EMD submission 9th October 2025 (Monday) : 9th October 2023 (Modecaday) up to 5:00 PM : 13th October 2023 (Modecaday) up to 5:00 PM : 13th October 2023 (Friday) at 12:00 PM. In 1:00 PM. Date and time of E-Auction

Note: The detailed Terms & Conditions, E-Auction Bid Document, Declaration & other details of online auction sale are available on https://pda.nest.co.in and website of AMW Motors

Limited www.arrw-group.in in case of any clarifications, please contact the undersigned at inp.a memotions (committee)

Date : 9° September 2023 Piace : Mumbai

Liquidator of AHW Motors Limited Vide order dated 25 July 2023 Reg. No. ISSI/IPA-001/IP-P00017/2015-17/10041 ent valld till Ofth Decemb

Avli Meseze

Address: 106, 1st Floor, Karokia Atrium 2,Cross Road A, Behind Courtyard Marriott Chakala, Andhari East, Mumbai - 400063 Errait: irp.arrwinglarsi@gmail.com

ESQUIRE MONEY GUARANTEES LIMITED

lagisland Office: Unit FiGy 8, 2426, Curus Building Datal Street, Fort Mumbal, Mohan CIA: L61906MH1665PLC036946 -91 023-23306459 II-Mail: emg/1334@mddffmail.com Wabalta: www.asquiramoneygu NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING

Notice is hemby given that the Annual General Meeting ("AGM"), of the Members of Esquire Money Guarantees Umited will be held on Saturday, September 30, 2025 at 11:36A.M. at the registered office of the Company situated at Unit #CG9, 2425, Cama Building, Datel Street, Fort, Mumbel-400001 to transact the business as contained in Notice of the AGM. The Notice of the AGM along with the Atlandance Stip and Proxy Form has been sent to the

The Notice of the AGM along with the Atlandance Sig and Proxy Form has been sent to the members at their negistered entail address electronically to those members who have segistered their e-mail addresses with the Company/Registers and Transfer Agent (*PEA*). Depository Participants (*DP's), Members who have requested through any specific mode have been served in the said notice. These documents are also exclude on Company's website www.escuiremoneygus.catices.com and on the website of the Stock Exchange Le, BSE Limited (*PSE*) at www.bseinda.com and on the website of the National Securities Depository Limited(NSDL) at geoting@isstl.co.in.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2613 read with Rule 20 of the

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and other applicable provisions of the Companies Act, 2013 and Regulation 6.4 of 868 (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing its members facilities for sentice e-voting. Members holding shares either in physical formor demonstrational torn, as on the cut-off data. In September 227, 2023 may costiller to real electronically on the businesses set find in the Notice of the AGM through the electronic soting system on NSDI, ported from a place other than the place of versue of the AGM (remote e-voting).

All the marrisers are informed that:

1. The Special Business set forth in the Notice of the AGM may be bansacted through remaining the set of the AGM may be bansacted through remaining the set of the AGM may be bansacted through remaining the set of the AGM may be bansacted through remaining the set of the AGM may be bansacted through remaining the set of the AGM may be bansacted through remaining the set of the AGM may be bansacted through remaining the set of the AGM may be bansacted through remaining the set of the AGM may be bansacted through remaining the set of the AGM may be bansacted through remaining the set of the AGM may be bansacted through remaining the set of the AGM may be bansacted through remaining the set of the AGM may be bansacted through remaining the set of the AGM may be bansacted through remaining the set of the AGM may be bansacted through remaining the set of the AGM may be bansacted through remaining the set of the AGM may be bansacted through remaining the set of the AGM may be bansacted through remaining the set of the AGM may be bansacted through remaining the set of the AGM may be bansacted through the set of the AGM may be banded through the set of the AGM may be banded through the set of the AGM may be be also be als e-voting.

The remote a voting shall commence on Wednesday, September 27", 2023.

The remote a-voting shall commence on Wednesday, September 27*, 2023.
The remote a-voting shall end on Finday, September 29*, 2023.
The out-off date for determining the eligibility for mote a-voting is Friday, September 02, 2023. Any person, who acquires shares of the Company after the depatch of Notice and holding as on the out-off date, may obtain a login ID and password by sanding an arrial to <u>evoting@nad.co.in</u>. However, if a person is already registered with MSCL for remote a-voting, then the cotaining user ID and password can be used for cesting the vote.

Manuface supplies to vote may roote that:

(a) The remote a-voting module shall be disabled by NSDL after 05:00 P.M. on Friday. September 29*, 2023 and once the vote on a meclulion is cast by the manufact the member shall not be allowed to change it subsequently;

(b) The transfer who have cast their votes by remote a-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again;

c) The members who have cost their votes by remote e-veiling prior to the AGM may also stand the AGM but shall not be entitled to cast their votes again;
d) A person whose norms is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the out-off date only shall be entitled to exall of the facility of remote e-voting or voting at AGM through a poil.
The Company has appointed CS Vr. Sanjay Kurnar Vyas, Practicing Company Secretary, (C.P. No. 21588) has been appointed as the Scribinzor to scratifize the remote e-voting process and voting at the AGM in a take and transparent manner.
In case of queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAC/s) for members, and e-voting measure for members at the download section of www.evoting.india.com or contact NSOL addressing email: secting.gltradi.co.in, or contact fearur; 160:22.44.30.

cember critified to attend and vote at the Annual General Meeting (AGM) may appoint proxy to attend and vote instead of himselfhenself. The proxy need not be a member of the Company. The instrument appointing proxies should however be deposited at the registered office of the Company not less than 48 (boty-eight) hours before the commencement of the AGM. A person can act as a proxy on behalf of members not exceeding fifty and holding in the aggregat not more than ten percent of the lotal share capital of the Company carrying voting rights. A member holding more than ten percent of the total share capital of the Company carrying voting rights may appoint a single person as proxy and such person shall not act as a proxy for any other By Order of the Board of Directors For ESQUIRE MONEY GUARANTEES LIMITED

(MANOU CHANDER PANCEY

Deta : September 8, 3923 Place : Wurebal

N.E. ELECTRONICS LIMITED

CIN: L32203AS1983PLC802082 Regd. Off: House No. 36, S.C.Road Bylane-3, Athgeon Pukuriper,

Guwahati - 781001, Email ld: no electronic@yahoo.co.in NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE

Nation is hereby given that the Annual General Meeting ("NGM") of the Members of N.E. Electronics Limited ("the Company") is scheduled to be held on Saturday, September 30, 2023 at 04:38 P.M at the registered office of the Company at House No. 35, S.C. Road Bylane-3, Athgeon Pukuriper, Guweheti-781001 to transact the businesses as set out in Notice convening the AGM of the Company.

The dispatch of the notice of AGM, inter alia indicating the process and manner of remote evoting, along with a tendence step and proxy form, has been completed on September 07, 2025, to the Members whose names appear in the Register of MembersList of beneficiaries received from the depositories in the following manner:

Througherral to the Mambers who have registered their errol ID.

In terms of Section 108 of the Companies Act, 2013 (the 'Act') read with Rule 20 of the Companies (Nanagement and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements] Regulations, 2015 (the Listing Regulations') and Secretarial Standard on General Meetings (SS2) issued by the institute of Company Secretaries of India, the Company is providing the facility to its Mombers to exercise their right to vote by electronic means on any or all of the businesses specified in the Notice convening the AGM of the Company (remote e-voting), through e-voting services of National Securities Depository Limited PNSDL*1. The details pursuant to the Act and Rules made thereunder are as under:

Members holding shees either in physical form or in dematerialized form and whose name is recorded in the register of inventors or in the register of beneficial owners maintained by the depositories, as on the cut-off Date, i.e. September 23, 2023/eligible Members], shall be entitled to exercise their right to vote by remote e-voting as well as voting to be held at AGM on any or all of the businesses specified in the Notice

convening the AGM of the Company: the remote e-violing will commence on Wednesday, September 27, 2023 at 09:00 a.m.

the nemotie e-voting will end on Friday, September 29, 2023 at 5,00 p.m., the nemotie e-voting module shall be disabled for voting thereafter and voting through electronic means shall not be allowed thereafter. Once the vote on a resolution is cas by a Member, the Member shall not be allowed to change it subsequently; Members may note that:

the facility for voting through ballot paper shall be made available at the AGM and the members attending the meeting who have not carried their vote by remote e-voting shall be able to exercise their rights at the meeting through balkst paper; Amender may participate in the AGM even after exercising his right to vote through

terrote e-voting but shall not be allowed to vote at the AGM. in case a person has become a Member of the Company after the dispatch of the AGM Notice but on orbefore the out off date 4.e. September 23, 2023, may obtain the login IC

and password by sending request at evoting@ned.co.in. A person, whose name is recorded in the register of Members or in the register of Beneficial owners maintained by the depositories as on out-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through balls

in case of any queries, you may refer to Frequently Asked Questions (FAQs) to members and e-volinguiser manual formembers available at the Download sections of https://www.evoling.ned.com/ or contact Mr. Swepan Sarker, Managing Director a ne_electronici@yshoo.co.in.

The Board of Directors has appointed Mr. Sanlay Kurnar Vvas, Practicing Company Secretary as a Scrutinizar to acrutinize the voting through Herrote e-voting and Insta Politimos as in a fair and transparent manner.

The Register of members and Share Transfer Books of the Company will remain dosed from Sunday, September 24, 2023 to Saturday, September 30, 2023 (both days inclusive) for the purpose of AGM Members may do through the Notice for the AGM for detailed process and manner or

remote e-violing. Any grievances or queries of the Members of the Company, connected with the electronic voting, can be addressed to as per the details provided above or may write to the Company Secretary at the Corporate Office of the Company. The Notice convening the AGM and other relevant documents will be available on the website of the Company at www.neelectronics.co.in and the website of NSDL at

> By order of the Board For N.E. Bectronics Limited

Date: 08.09.2029 ISMARAN SARKAR MANAGING DIRECTOR

Place: Guyahati

varu.evoling rediccer

लोगावळा, दि. ८ (बार्ताहर) : लोषावळा नगरपरिषद लोगावळा पांचे मार्फत माझी बसुंधरा अभियान अंतर्गत शालेष विद्यार्थ्यासाठी मोफत अशी पर्यावरणपूरक गणेश मृतौ वनविण्याची क्यर्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यास भरधोस असा प्रतिसाद लोषाबळा शहरातून मिळाला. लोपाबळा प्रहरातील विविध जाळेतील २५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. अतिप्तय आनंदात आणि उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला. विद्यार्थ्यांचा उत्साह व गणपती वाप्पा मोरया, स्वच्छ लोषाबळा सुंदर लोपाबळा हरित लोपाबळा या घोषणांनी सर्व सभागृह उत्साहाने दणाणून सोडला होता. संपूर्णपणे पर्यावरणपूरक अशी शाडूची माती, पाट, अशा वस्तू नगरपरिषदेकडून पुरविष्यात आल्या होत्या. यावेळी सह्याद्री प्रतिष्टानचे मचिन शेडगे व कलाशिक्षक अतिष्ठ थोग्रत सर, लोगावळा प्रहरातील कलाकार सागर तावरे, गुरुकुल शाळेबील शिक्षक रमेश बोंद्रे व लोनम मुख्याध्यापक राजू दिवेकर यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. यावेळी विद्यार्थ्यांना त्यांनी गणेप्राच्या मूर्तीचे महत्व तसेच विविध पैल् त्यांनी सांगितले.

तसेच विद्यार्थाकडून हे सर्व उत्कृष्टरित्या करून घेतले. विद्यार्थ्यांनी हि अतिशय सुंदर व सुबक अशा गणेश मूर्ती तयार केल्या. विद्यार्थ्यांनी केलेल्या या मूर्ती पाहून काही भासक वर्गाकड्न नगरपरिषदेचे अभिनंदन व धन्यबाद करण्यात आले.

तसेच आमही यावेळी हींच गणेश मृती वरी बसबून त्याची पूजा करमार असे पालकांनी सागितले. या करर्यक्रमाचे पशस्त्री आयोजन लोगावळा नगरपरिषदे मार्फत शहर समन्त्रपक अश्रय पाटील, विजय लोणकर, खंड् बोमाटे यांनी केले. या कार्यक्रमास लोगावळा नगरपरिषदेचे दत्तात्रय सुतार, निलेश काळे तसेच माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी पत्रकार विष्ठाल विकारी यांनी भेट दिली व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता प्रशस्तीपत्रक दिण्यात आले. तसेच यावेळी माझी वसुंधराची हरित शपथ घेण्यात आली व सर्व सण हे पर्यवरण पूरक साजरे करण्याची ज्ञपथ सर्व विद्यार्थ्यांनी घेतली.

जाहीर सूचना

हुन्तर बाहते आम जनतेश केमान वेले की, ही. किनेद एमनाम घोडे व श्रीम, ज्योती विनोद घोडे हे फ्लंट क. बी-४०३, ४ वा मक्ता, शोलंब क्षिक्रमी सोएनएस लि., प्लॉट झ. ०७, मध्दे केन रे, तालुका पालेल न जिल्हा ग्रमाढ (सवर फॉट) देवील मालप्लेची खरेवी त्रीम. लक्ष्मी इत्साची पुष् रिहार्ड व विशंत बालागाची अस्मुग्य विद्वार्ड यांच्याकडून करत आहेत व त्यांचे कायदेतीर नाल श्रीम. रावपुत्रम अस्प्युत्तम् विल्लाई व डीव. अस्प्युतः हमानी पिञ्चर्त हे निक्षी जात दि. २४.०८.२०२३ तेनी उर निकंपन पत्रतेल x पांच्याराह अनु m. tecoro/tota fil. tr.oc.tota adefe विक्वीकृत करत आहेत.

बीय, शास्तुराम अञ्चलमा विद्वार्थ व बी. अञ्चल क्षानी विश्वर्त है जिनंतर बहुगानको अस्पूर रिल्लाई यांचे कायरेताँड मात्रा आहेत व रागः फर्तटचे विक पातक आहेत न बीग, तक्वी इस्ताकी एक विद्वार्थ यांच्यास्त आहेत. त्यापुले बारमात मानक रहेक जावातबद्धी तीर. शासूना शस्त्रुपय पिद्वाई व श्री. अक्तुगम एत्याकी पिद्वाई बांचे कारधेशीर नाता आहेत.

त्यानुत्ते, कोगाडी व्यक्तीय वर्तेल फर्तट संबंधत कोगत्यहाँ स्वरूपने कोगवेडी यने ना आइनके तसल्यास तसेच नासा, निजी, गहाण, प्रपार, घेट न प्रात्यपिका अधीन्य यर्वत कही आत्यात त्यांनी अपोक्ततावरितांना शयः शूक्योच्या प्रतिद्धी वार्श्वपापुर चौंदा (६४) विच्यांच्या आह रूप सुनित कराने अन्वया राने, नाही अग्रत्याग्र ते जग रातमश व दरवादेवांच्या संबंधात अधित्यापीत, परित्यागीत मानले बातील वा गृद्धित बरले बागार

वसील वाळके जेंन्द्र असोसिएट्स एस-१/बी-१, १ रा शकला, शेंबुरियन मॉल, सेक्टर १९ए, प्लॉट ८८-८९, रेक्स्स, नवी मुंबई. मी. ८६५१११११८६

चाडीर सूचमा

मुखना राष्ट्री देलात देते थी, मान्ने क्लील हे हुवा

p. 1/to, बेजबाद मीबार्यांचा २५२ थी. युट जसीत

२३.४२ थी. चीतर बिसर अप, १ जिंग, उब्र सवता, बिसर्वींग

इ. १, संध्यक्षी का गीवनिकत गार्क प्रीव्यक्तका म्हणूट इत्त, ब्रॉन पात्रक कर्षे इ. १०२/१, त्रिक्त इ. १/२९/, यस व्यक्ति, तालुका व किन्द्रा फलपर नेवील तालक व

पान पोर्डिंग, राजुका व किरहा पारावर नेपीका राजाक व राजाकार करते य किसीचे नीरितीकृत करते है. २८.०३.१९९२ कीडी कोडी की पाराव प्रतिकृत पार्डिंग पार्टिंग कीडी की पार्टिंग प्रतिकृत पार्टिंग कोडी कार पार्टिंग कीडी की पार्टिंग पुरुष गांकामाजून कोडी केडी होती. पार्टिंग मार्टिंग है। पार्टिंग पार्टिंग कीडी कीडी पार्टिंग मार्टिंग है। पार्टिंग पार्टिंग कीडी पार्टिंग किडी पार्टिंग है। पर्टिंग पार्टिंग कीडी पार्टिंग कार्यिंग है पार्टिंग सीटिंग पार्टिंग की पार्टिंग कार्यों में पार्टिंग साम्यानीये

परिएमें नारक आदेश व बी. प्रविश सदय पार्टेस है सतन

कारित कार फरीर पालक थी। प्रतित कारण पार्टीका कारी कार परिट थीं. प्रितीचकुमार कार्योक्ताम मेरात पार्थीम. प्रिती विक्रिक्तुमार नेक्सा चांच गींकविक्त विक्री कारण हि. १४.०६.२०१० औरतीय स्थापनी

हर, ए. १०, १०, १००० असला अस्तर्वा विक्रमे अस्तर्वा ३८,०००, १९९२ सं

समावेश इ. विकासका/५२९/१९९२ व मृत्यूस वि. १३.०९.१९९३ में कसावेश इ. २०६६/१९९३ में सुन

प्रदेशक २ व नीवर्गकरण पावती व तीवन प्रावणस्य हा. ४०२

प्रकार काले असीत. स्था दोनी पूर्व करण यो आ शाणाव पहार्थ, इंडबर्ज असीत व भौगीती क्या गांत्रव स्थानीय सांध्यास्त त्याहर तक स्थेत. सार मर्गेंद्र, सालवता वा भोगावादी प्रचाला संबंधता चौतावेदी दाने असलक तमेव

Bal, sonest, tert, (seget, Sellyn,

भावतेलीह स्वाह स अन्त), चेट, न्यार, साम्रा, मीट्रविक

मासका, देशकान, देशकी, धरीठाउँ, तका, क्रवेकार,

उन-पार्टक्स, परिवार, पासाना, पालवरिकान, उपन

देशको, सुनिधाविकार का अन्य काही असलकार त्यांनी काहरी

गला/जनसाम तथा संबंधात संबंधित सत्तावेत पूराने गोजनस्य सालील निर्देशित पाराना स्था सरकोपासूर

१४ विकारं का अस्तित करावे अन्तर करा करा व्यक्तिये स्वर

दाने पा दाने कारी असल्यक है अधिकारित मानने जातील

क्वील सवाली एवं पेनेका (गुजा)

कार्यालय क्र. १२९, १ ला मधला, इस्रोने प्लका,

प्रॉन्टिनेस रास्त्र, शोहर (प्रीता),

राजुध व विस्ता पताबा ४०६ ५०६.

uft, easymoters

∯a rapali.powekar@gmail.com

प/स परिचर्गत बसले कारी र.











HAVE CHANGED MY NAME FROM VANDANA VERMA TO PREET DOCUMENTS

HAVE CHANGED MY NAME FROM VIPUL GALA TO SAMEER MEHTA AS PER DOCUMENTS

HAVE CHANGED MY NAME FROM GURPRIT KAUR NARINDER SINGH CHOPRA TO GURPRIT SACHIN NANVARE AS PER DOCUMENTS

KADULKAR HAVING PERMANENT ADDRESS T. ROAD, OPP CANARA BANK DAHISAR (WEST) INTEND CHANGE/CORRECT NAME FROM DEVADATTA KADULKA DEVDATTA VISHNU FOR ALL KADULKAR EGAL DOCUMENTS AND FOR ALL PRACTICAL PURPOSE

जाहीर नोटीस आर जनतेला नाडीतीकरीता. कवविष्यात येते

हि आगचे अशिल की - दिलीप विक्रल वाथ हे ओग औ साई दर्शन को . ऑप - ही - सो - लि . Registration No. TNA/KLN/HSB/TC/8387/96 97) हवा कोसायटीच्या समावद असून कोसायटी नधील सदिनिकानं । ३७ क्षेत्रफळ ५३० ची . फुट बिल्ट अप चीचा मजला ओन श्री ताई दर्शन को - ऑप - ही - सो - लि - शामी नगर कोपर कीस रोड डीकिनली पश्चिम ४२१२०२ है सदिनका वि. शालकी तत्वाबर धारण केलेली अमून सदर सदरिका आनवे अतिलाने त्यांबी आई श्रीमती भीकबाई पित्रस याच्या सह संयुक्त रीत्या ०८ -०४ -२००२ रोजीच्या रोजीच्या आणि सह दुष्यन निबंधक कार्यालय कल्याण । यांचे कार्यालयात दिनांक e4 - 0× - २००३ रोजी नो वणीकृत दस्त कं - ०१२९६/ २००३ अन्वये नोंदर्शकृत केलेल्या करारनामा या दस्ताद्वारे शिल्पा रमेश गोपुनकर यांच्याकश्चन कायनाथरूपी विकत घेतलेली सर्वानका असे .

आमच्या अशिलांची आई. श्रीमती भी ऊबाई विक्रम बाध हमांचे दिनांक २६-०४ .२०१५ रोजी पुलुंड पुंबई येथे निधन झाले असून त्यांच्या नृत्यूपत्चात सदर स्वनिकेचे सह मालक तरेच यत न्यक्तीचा मुलगा व कायवेशिर वारत ऋगून १ - श्री - दिलीप बिद्वल वाच १ - श्रीमती भी कर्नाई विद्वल बाब हया। संयुक्त नाबे असने ने सोसायटी शेअर्स सर्टिकीकेट बी - दिलीप विक्रत याच-यांनी संबंधित सोसत्यटी पद्मधिकायांत्र आयश्यक ते कागदपत्रे पुरसून स्यांच्या

तरी सदर सर्वनिकेचे थिकी करण्याचायत वा सदर मदनिकेवर कोणाचारी उक्क अधिकार गहाणदाभ को जा बारण वक्षिसपञ भाषेपहरदाजरेबीजात सारेजात कृतपुजन्यारवञ् अगर इतर स्वरूपात स्वकृष या अधिकार असतीत तर त्या ध्यक्तीचे मंख्येने आपल्या हरकती लेखी नहीत यांची संबंधितांनी नींद प्याची -

"शिवानी विस्वर्स ॲन्ड बेफसपर्स" प्रामच्या प्रस्तावित प्लॉट सर्वेष्टण क्रनांव १९६२, १९६२ / १ ते १२७, कादीवली गांव एम.बी. झॅरस रोड नं. १, साई रगर, कांदीवली पक्षिम), मुंबई, महारक्ष्ट्र येथील विश्वमा होपडपट्टीच्या पुर्नेविकास योजना अंतंगत (३० साणि ६३ (१०) विकास नियंत्रण आणि षोत्साहन नियमन २०३४ **ल्या** नियमन नियमानुसार) प्रकल्याला प्रयोगरण तायरगीय बदल विभाग, महाराह शास-वर्ड, यांच्याकडून पर्यावरण विषयक मंतुरी

स्टर पर्यावरण विकासक मंजुरीची प्रत केंद्रिर र्मावरम, वन आणि कलवानु परिवर्त वालय, धरत सरकार पांच tip://environmentclearance.nlc.in 3 संवेतास्यद्धावर उपलब्ध आहे.

एयात आली आहे

जाहीर सूचना

यूचना देग्यात देते की, विक्रेता थी. शेख हरून एशिय हे त्यांचे वढील विजंगत बी. होस्त अन्यूल गृष्टिय व आई विशंगत श्रीम, लेखा महामाग गृष्टिय यांचा सुलगा व करवदेशीर. वारस आहेत. दिवंगत डी. शेख अब्दूल रातिय हे खालील गलमचेच्या अनुजूनीमध्ये अधिक विकाणीत पालमततेचे परिपूर्व मालक/ समाजद/ ताबाधारक आहेत. विकंगत औ. रोखा अब्दूल गशिद व आई दिवंगत

श्रीम. शेख महापता राशिद बांचे केवळ युलगा/ कायदेशीर बारम व भारतीय जप्ती कायदा अनुसा मृत्यूर्वर धालील निर्वेशित फ्लंटचे परिपूर्ण रालक बनले व शेअर प्रमाणक s. १४ सोसम्बर्टी**डा**रे त्यांच्या नावे २४.०२.२०१३ ऐबी हस्तांतरण केले.

बी. रोध्व हरून राशिय हे माझे अजीत १. बीम. फारिया मुसम्बार पटान व श्री. मुक्तसार झाफर अलग पठान वांना खालील मालमचेची विक्री /हस्तांतरण करून खरेदी

करण्यास इच्छुक आहेत. कोजाही व्यक्तीस/ संस्था/ कंपनी/एव. यू.एक/ वितीय संस्था/ संघटना/ लेंडर्स व/ना फनको यांना सदर मालवलेच्या संबंधात कोणतेली दाने जा हक, अधिकार, रोजर व हितलंबंध असल्यार तसेच आवंटन, विक्री, अदलाबदल, जन्ती, भेट, रेमरी, भाडेक्सर, उप भाडेक्सर, वरिवाट, उप बहिबाट, लीव्ह ॲंब्ड लायसन्स, परवाना, रेमगी, ाडाण, अदधले, धारणाधिकार, प्रधार, त्यास, नामा, जन्ती, करार, कताट, उपक्रमांचे अशंदान, सुविधायिकार, अधिकार मार्चत, बप्ती, ताबा, बॉॅंट्रेबिक व्यवस्था, सेटलमेंट, देखभल, कोणत्याही न्यायालयाचे आदेश. हुकून, खटला, जप्ती, आतक्षण विकास हक, एक्स्सर् कल्ल्परान, वायित्व वा समिती वा मानन्या अहमन्त्रे काही अग्रत्याग्र ना अन्य काही असल्याम त्यांनी वाहारे अधीहस्तावारित यांना स्टर दावे, वर काही असल्वास सर्व संबंधित दस्तावेज यांच्यासह सदर सूचनेच्या प्रसिद्धी गरखेपासून १४ दिवसांच्या आत सूचित करणे आवश्यक आहे अन्त्रथा सत्तर वाने व वाने, काही असल्यास कोणत्याही संदर्भाविना हस्तांतरण पूर्ण करण्यात वेईल व सदर व्यक्तीचे/संस्था/ संघटना दावे अधित्यागीत मानले वातील व

माझे अजील बांना बंधनकारक नसतील. वरील संदर्भित अनुसूची

प्लॉट क्र. १०५६, ४ था मजला, बिल्डींग २७, नेडक नगर, क्रियावर्तन को-ऑप. हा. सो. लि., नेडक नगर, बुर्ला (प्), मुंबई ४०० ०२४ मोजमापित २२.६३ चौ. मीटर बटई क्षेत्रफल.

龍, 中级中人元日日子子

सुनिल वी. घोरपडे वकील पता : बिल्डॉन क्र. ११५च्या माने,

सानिष्य जिमच्या पुढे, नेहरू नगर, कुली (पू), महाराष्ट्र २४.दूर, १२२४३३९२९३)

एकटपाच्या नाये हस्तांतरीत करेले आहे .

आभवे अशिल श्री -विलीप विद्वल वाप यांनी सदर सदनिका जी । यशराज विलिय खोकराखे यांना विकल्याचे ठरविते आहे .

स्वरूपात यालिल नमुद केलेल्या परत्यावर योग्य त्या कागदपत्रांवह व पुराब्यायह सदस्वी नोटीय प्रतिध्व झाल्याच्या तारचेपासून १५ विवसाच्या आत नोंदबाञ्चात - पुदतबाह्य हरव्रती अल्याव त्या आवये अशिलीयर बंधनकारक राहणार

सरी /-अंब - आर - अगर - प्रधान गी -71, कस्तुरी प्लझा समयाद्या रोह डॉबिवर्ली पुर्व DE: 09.09.2023 1146 to . 9870704981

जी जी इंजिनीअरिंग लिमिटेड कार्या:128906HE206PLC19974

सहारा जानार्थीर जनल, सुंबई ४०० १०४.

कॉर्पीट कार्यालय : ३०६, ३ व नवला, प्रियम प्राटम काम पुर, कार्मितल कॉन्टोबल, मिला सिरोम वर्षार, तमी विश्ती १९७ ०१५.

र्जनं राज्येत : अनुस रार्ज (व्यवस्थानीय संगतनः) नेबाहर : <u>https://ogelimited.com</u> कित मान्यो : ca.ggeogg@gmail.com

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व बुक क्लोजर माहिती

हमन प्राप्ती केमात मेर असे मी, भी भी इंजिमीक्रींन स्थितिक गंभा बन्धवर्ताती के मी पार्टिक मर्गकारण समा (एसीएम) शुक्रका

दि. २९ सब्बेंबर, २०१३ रोजी स. १९.३० था. (११३में) यः स्थितिको बन्जिसिंग (ब्रोसी) सुरिया/जन अधिको सिल्युजन सीमा (औरसीयर)

नार्थ कंतने मत्त्रवा, २०१३ च्या नान् तरहरीच्या वर्ष अनुसारन व निवत अनुसार बरेगीट अधेवार्त गंवास्य अंतर्गत सामान सस्तुतर क्र. १४/२०२

R. C. Clim. Roge, build in the fact of the contract of the con

कि. १४ फानेकारे, २०२१, सार्कुलर क्र. १९/१०२६ कि. ८ क्रियेक, २०२१, सब्युंतर क्र. ११/२०२१ कि. १४ क्रिकेट, २०२१ व सर्व्युंतर क्र. ११/२०२१ कि. ५ वे, १०२१ स्थूयार कंपनि एकीय्व सार्वाधित केली आहे व तो विवेद्दी ऑफ लॉवीट स्वीकर्त (एसपीए) वंदावय (एकपिटीन

कर्माच कर्युरामी म्हणून संबंधित) य सेची कर्युरात क. सेची/ क्यारो/प्रीत्सवी/ सोकर्मी १/प्रीत्मकरात/पी/४०२०/७५ सि. ६१ में, २०२० य सेची,

लाने /वीकारो / वीकारोप/वीकापनार/पी/४०१४/४५ हि. ए० व्योगारी, ४०१५ व गोर्च / एकारो/वीकारो/ सीकारोप/वीकापनार

वी/२०२२/६२ ति. १७ में, २०२२ व प्रीव्हरिटीन और एकामेंन मोर्ड ऑफ इंडिमा (एमरिकरिया ग्रेमी प्रवर्तार) मोरी १७ ज्या एसीएरच्या सूचीनर

कार अवहेला अध्याद कंपनि राजी पुनीपूर्वी भूतन व वार्तिक अध्यात विशेष वर्ष २०२२-२३ वंशासार, हि. ५ अवेश, २०२३ देशी बीवर्गका

तसेच केवी (बुटी अनिवर्णका व विलोचन आवरतकरा) विनिधान २०१५ च्या विनिधन ४२ व बेनवी खावबा, २०१३ च्या अनुव्योद ११ ऑलॉन

र्कानी (कारायान न प्रसारन) सुपारणा निवा, २०१४ सुधारित च्या विका २० सहयावन ऑस्ट्रच्या १०८ संक्रान न केवी (सूची अनिवार्तता न कियेच

(अवकात) विविधान १०१५ च्या विशिधान ४४ जंतरीत व हेवी राज्युंतर हि. ९ विशेषा, १०१० रोबी राष्ट्रास्ता प्रत्यव न विवटेरियतप्रीव्य प्रस्

हरीकरणा क्रियानी नक्षण परणाम अक्षा स्वरतेत्व वंबेचात सर्वेट. १० म्या प्रतीकरण कुर्योक्तमे ई-स्टापारमध्य विकार विकार विकार स्वरतित

१. परेब ई-नवरान वा ई-नवरान प्रणाती वार्यत नाराजकारित सक्षणेकरणकरित निर्माति प्रारोकारः मा कृतिक सम्मानः दि. २१ क्रपेंकः, २०२४

. ई-माराजरी कुमारीची करीब व केंद्र : सीमका, ति. २६ वर्षीय, २०२१ ऐसी ६.०० वा. व ति. २८ वर्षीय, २०२१ ऐसी कार्य. ५,०० वा

एवीएरच्या कुर्यनंत्रचे प्रयक्तिः एवीएरच्ये जोवले यान्यावसीतः गरिवी क्षेत्रीं/ ओएवीएर वर्षतः क्षेत्रा वर्षती/ ओएवीएर वर्षत सहकारी

. एजीएरच्या दिवस्थी समारास प्रोज ई-काराम पर पाटु राजशास व ईबीएरसच्चे उपरिका एडू राजशास व ईबीएरच्या संबंधार काराम भएन्याचा

एकाक मन्त्री का सम्प्रान करील का इंडीएरम्मा कुमांगमे वितेत्व निर्माति करीक आहार स्था हेट् प्रकार.
 तमस्या में विनेट प्रकारतील पारक अलेट कांगी जिल आवडी न पोनलेल लागेक विप्तीकार करून कार्यी/अस्टीए/ वीमी पोन्साव एसीएन

क कोमतीरी परिवरी करान्यक एकीएमका उन्होंकोक्यों कहें व ई-स्वयन एकारी सर्पत ई-स्वयन करेता उसी एकएसून व ई-सावान सेनाकर

निवरित राजेक अर्थात २२ राजेंबर, २-१६ ऐसी अंतर्गत कंपनीने एक्ट्रेडमचा दिवामी प्रशासित प्राप्तका लिक्ट्रीय बीचा पार्यत रूपेंचे एक व्य

मिल अन्तर्क का कंपनी/ क्रिमेरिको पार्टिनिवंद्रस्था नीजीवृत अवेत. स्टर रस्तानेच कंपनीची वेस्स्वात <u>helps://gypelimited.com</u> का

तमानवंदे राजिन्द्र शरिवार, दि. १३ वार्टेक, २०२३ ते शुक्रवार, दि. २९ वार्टेक, २०२३ टीवी (दीवी समाविष्ट) बंद एडिल

त्या प्रवंशेषात, प्रभावतांना सुवित चरण्यात वेते श्री,

शेषकरित भागपाठ यांच करिया एका वेर्तत.

विकास । जबी दिल्ली

रिगांक । ०६ सप्टेंबर, २०१६

(शतके) आहे. फोस ई-मारचन त्यानंत्र असलेत केले नार्वत.

. एरोप्सच्या प्रवरंतको प्रधानित स्रोत्तर नोल्गोकलाग्राहीश प्रक्षिमा ग परिस्रोक्त क्यारित

evoting@rood .co.in का जनसम्ब दील की के. १८०० १०२० १९० व १८०० २२ ४४ १० का वंपने सामान.

VJTF EDUSERVICES LIMITED

CIN: LB6301MH1964PLC033922 Reg. Office: With International School building, Pawon Boug Road, Males West, Limbel - 400084 Tel: 1222-81(56860)(1) (22 Fac-122-81(5680)) Email vythogyyt.com, Website:www.viff.com/www.with/kidsindia.com NOTICE OF BOARD MEETING

NOTICE IS HEREBY GIVEN THAT THE SELF Annual General Meeting of M/s. VJTF Eduservices Limited will be held at Ground Floor, Witty Internitonal School, Chiloceredi, Boriveli West, Mumbai 400062, on Saturday, 30th September, 2023 at 02:30 P.M. Annua Report is also available on the website of the Company www.vjtf.com and website of the stock exchange i.e. BSE Limited www.bseindia.com

Further, we would like to inform you that the Register of Members and Share Transfe Books of the Company will remain closed from Sunday, 24th September, 2023 to Saturday, 30th September, 2023/Both days inclusive), for the purpose of 38th Annual General Meeting (AGM) of the Company to be held on Saturday, 30th September, 2023.

in terms of Listing Regulations, the Company is providing an e-voting facility to the members through CSDL. Remote E-voting will be available from Wednesday, 27th September, 2023, at 09:00 AM till Friday, 29th September, 2023 at 05:00 P.M. only. in case of any queries/Clarification related to e-voting/Ballot form, members can contact Soyline Financial Services Private Limited, RTA of the Company (Contact: 011-26812682)

Dr. Viney Jain

Date: 08/09/2023

Managing Director DIN - 00235278

कुरून रहते रेज्या की की, विशंखा की, पाळाव प्रैकान कात है wite stree make mr. and, a st traver, obsert after रिकारकार, संबंध स्ट्रीय, माबित (१), सामुका व विकास करने and that little serve Ab. Spins all, except large man र्थन सुन् हैं. १६,०५,१००६ तेनी प्राप्त गर्भना को गर्भने रावक रचांची चली और. बेहर भी. कार म सेर पूर्न हो. स्तरित नाहरूत पता, हो, पताबा पास्तत पता व एक विवाहित कुलारे औप, शांवा वितेश कुम्पाका, औ. पाक बार वांची शुक्रमी हे केवब मान्योतीर मारत अलेब.

also, fear of, were alrest solt fail in alcountry व्यवस्थाना और व रेंबर जाएका सर्वाचन करवासीत स has sold a it was write ourse business pages with को बीच, निर्दाण कंत्रमा, म्लाही अरकीरी बाहुने पूर्व अरबीरत का कार प cel surem nived water our settle ce, afters States account the other artists account states that rare, fiz. veloce, ou and since deburselie shifte विकास गांकाका अंबोधित पुर्ण गांकाका कार चेना पुर्ण पंच्यात » विकासंख्या अस्य प्रतित पार्टी सामान् परियोगी आहेत

बीम, सामा वितित सुम्बन्धर, औ. पातराम प्रमार योगी गुरुरी योग

(कर्मात क्या कारावर) refer i tet, refer ove, all-feedle, alst van प्रतिसम्बद्धक, सम्बद्ध देख, धार्डम (१६), विशवा जाने ४०१ १०५.

एक प्रतिह का. २०१/५ जिंग, जीवा सवस्त, वर्ष बील वर्ष वीद्रक्तात्व, जु नोक्या केत करोत, तीव साहित तेत. साहित (पू), विकास करी ४०१ १०५ वैकील मालक होते, १. विकास

आहीर सूचना

wa week from 20 at, r. Shinn also, during weller

बि. इंडर्कर करील घोषानी बांबा सुन्यू दि. ०१.०४,२०११ हुन्यू हि. जो. १४. १०१४ देवी प्राप्त ग्लंब्स वहे जाते काले साथ जोना पुनार औ, जिल्ला कर्मीद्रा कोलावी व औ. रिव जातीहर केवाजी है केवल करनेतीर बाल साथेत fielde mon fit, etc. etc. term that somine shorter ती. विकास कार्यक्रम अवेकाली पांचे तथाने वर्ग गाउठा प्रकार

eld rided that rains was all. Howeverlies when

त्था तमें केने व पोताचीका सामकात्वाका प्रवेश व पोत परा प्रकारिक करवासीता अने केला आहे व ने प्रका करिय र्थने कारानीय मा गाँना करा रहते, असीन मॉन्सा प्रेसेच्या मीन्सीटी of sures sived wate ac since es, after Brains secres sin als mics mens since ful

तमिकार पंच्यात रंगीय पूर्ण गंच्यात राज पंच पूर्ण incur by Resilves are after mail army similal

能此代的指 बार्गारम : १०१, वर्गारम पार, मी-विवर्तीय, गीरी मारा विराज्यात, सम्बद्ध देव, साम्रीय (१६), विस्ता दानी ४०१ १०५,

एस्क्वेअर मनी गॅरन्टीज लिमिटेड

sers, if, fine

elbedge medien : glin shelte, textes, men finder pere ejle, mid, gled meng yn 440 (manyer, 12) 2000/00/11/00/12/12/2000/00 gs. m. 497 498-490-4904 (frin meni) : maggil 1334 gradifinadi oan dwenyer : pere angeli monage

एका बढ़ते देखात के आहे की, प्रावदेशा करी पैतनिय निविध्य कांच्या सम्बन्धांची प्राविध सर्वताप्रका राजा (प्रावेदन हरियार, दि. २० सर्वेश, २०२२ रोजी स. ११,२० वा. फंस्सीचे नीवलंकुत सामीला पता पुनित सीमी९, २४/२६, सत

किरबीर बसाल बड़ीर, फीर्ट, बुंबई बहारह ४०० ००१ वेसे दलीदाच्या सूचनेक्यो पर पळलेल्य विशेष स्वक मारहर कान्याचील कंपनीच्या नींहरीकृत कार्याका रेथे आयोजित केर्या कार्रा. संबर्धनो एकोएलको सूचना च जरेडान्स पत्रको च प्रोक्को कोले संबर्को/ रहिनदूर च ट्रान्सकर एकन्ट (अरम्पीव)/ डिजॉक्टि पर्विकिन्द्रम (बीर्माव) गोज्याच्या त्यांच्या ई-मेरा प्राथमिक नील्पीच्या स्थानकांना ईरिस्ट्रॉनिसरी थ पेस्ट नार्वेज र्वीटर्नामुळ समामार्थन पार्वाचेनी आहे. समामार्थनी कृत्या स्टार सूच्येमणे मोग्येही विशेष योग पाहले. स्टार समामे

Refet Berret <u>www.esquiremonevy.usrumces.com</u> at a sela saude sela alapi (1692) केवर्ग <u>www.bacindia.com</u> व विवन प्रीकृतिक विशेषिको लिपिटेक (एनकार्यका eveting@nadi.co.in नेम्बलर का उपलब्ध आहे. हेची (सूची अधिकार्यतः च किरोचाः आकावकता) विधिमार १०१५ च्या विधिमार ५४ अंतर्यतः च केरमा (व्य प्रसादकों), १०१४ च्या निका १० अंतर्गत प्रसादका संबर्ध सावंदा, १०१३ च्या अनुस्त्रेत १०८ अंतर्गत संबर्धने स्थानक सम्बद्धांका ईबीन्दरच्या विकास स्वतिरिक्त अन्य विकासकृत हेतेनहृतिक मत्यार व्यवती चा माना सक्ता प्रकार पर

न्याची सुविका प्रयान केशी अले. वि. १३ शारीमा, १०१३ रोची नियोंनि गारीक आपूत्रप प्राथक कॉर्य व विज्ञोरिशसाईन्य स्थलपात खेलाई मास्क हे ईबीएरन्मा विकामान्या व्यक्तिक रोहत विग्राहिती सन्दिरेग सिविटेन (बीडीपापल) का जिन्होंकि कावन प्रवासी सार्थर (फोश ई-कावन) प्रयत करून एनएस्टीएस शर्थित शिवुक केल सर्व समानवांना सुनित कल्यात केने को ।

प्रोक् ई-सावान गर्फेव ईवीएलमा सूर्यमध्ये पर प्रक्तेस्या विशेष व्यवसार्थाव स्ववहार करन्यात वेशील

२. फोब्र ई-सावान सुविषेधी सुरवात सुषत्रार, ति. २७ वर्गीका, १०२३ वर्गाः.

 फोक्स ई-स्तादानाची कवित्र गार्थका शुक्रकार, दि, २९ सचीवर, २०२३ वनले. v. परेक्ष ई-सरकप्रकारित पाला अधिकारित निवासित सर्वास सुक्रमार, वि. ०२ सप्टेंबर, २०२१ आहे. स्रोपाती व्यवस्थि

कर निर्मारित करीबा अनुसार फारक उस्तेवा व सूचनेची पाउनची बहात कंपनीच्या सप्तान्त व कंपनीचे होतार्थ कामान्त्र पेत क्षमेल का ग्यांनी हिंगा <u>www.gvotineindia.com</u> समय लिपिन अवस्त्री व प्रस्नवर्ष हरण समय प्रसार. त्यासूत्री हर कोगड़ी क्यांने आर्थन कोस ई-नताप्राकरित हीडीक्स्स्तक नेंतरीकरन केटी उसेत कर स्टाइन प पादम्यक्रिया विकास मुक्त आवडी व पादमई सम्प्रत नेहीत. . नक्य सक्तरित पात राधारमांची कृतमा पीर ध्यानी बी :

य. परोक्ष ई-पनवार शुक्रका, वि. १९ कटोंक, २०१३ रोबी प्रार्थ, ५,०० चंत्र एन्युसर्वीयून वर्षक बंद करण्यात बेईल न एक्स गालार नोक्युल सीक्रीस शतको अकार्यत करायात वेहेंत व फोस ई-मतका रामर वारीक व नेतेयका रियक्त पेता भागा गरी.

चेतिंग वेश मार्थत साधानकरित पुलिया दशीदा का राजामा आहे.

तो. सपास्य ज्यांनी एजीव्यक्त पूर्वी कोश्व ई-सरदान हो। त्यांने वसदान का बादले आहे हे सुद्धा त्यांने कादान पुरा क्वीरामाने जातिक शहर पर पढ् शकता.

न्या जाकीचे कंपनीच्या राजावांची निर्वालित राजांच्या अनुसार त्यांचे मारायन केलिसूनिकली या प्रत्यावित एवंदर सूचनेकाने नहर सूचनेका अनुगर शरोब ई-काएनाच्या हुए शरीबेन-आवडी व पतावर्ड पतावून ई-सेल वर

कंप्रोपे जीएर जी. संबंध कुमा जाल, प्रेयोजिंग कंप्री वर्षिक (शेष्ट्रे इ. २१/१८) बांग कंप्पी वर्षिक जापूर एकोर्जनमें नक न पार्क्संक पदारीने पर पर्वणावर्धिक न ई-नक्का प्रक्रिनेक्टिश परिनेशक पहणून निमुख नेती

\$-west degree a Frequently Asked Question (FAQ's) you with a www.evolingindic.com य सामानेत प्रेमान्स प्रश्नावंत्रीत एम्प्रवंदन हीन evoling@nadl.

eo.in का संबंधि कामाना ना १८०० १९ ५४ वर का संबंधि कामाना. कोपतेही सभावत ने वर्षिक सर्वतायाका सभा (दारीका) मध्ये महत्त्वन चटनका उपनिश्त एक प्रविद्यात त्यांनी बांच्यी

४८ (अञ्चेत्रकार) सर्वाच आर मनवागचा निर्वय केमार बेईल व इन्द्रवेंट अमेरिटर प्रांच्याच वींवरीकृत कार्यात्तव के नवा करानी, प्रकार प्रक पर पाइन्यानशिंश कंपनिके एकून गांत पांडप्रताच्या यहा रक्षे पेका कवी नवाने व प्रतिशी पांडकराज्य प्रांक्ती मापूर विंतत कारीस निवृक करणाना प्रतिकार अन्ते न सार कार्री कोणारी कार्री वा पाणातक संबक्तित होसी क्यून कर्त कर ताल नहीं. waren dearen arbrie

एक्क्वेश पन्ने गेंग्न्ट्रीय विश्विदेशकों सही/-वर्गात चंदर पति

रिकाम : मुंबई क्रियांक १ ०८ सप्टीबर, १०१३ जनसायको र संभावत CASSAGE SAMERÍN

बॉम्बे टॉकिज लिपिटेड

disalign medien (to), on them finally, if the, it mean, you, multit is attempted. LASSONME 1984FLC 033919

E. -51-114 it.coct thempt: bombeytalklesht.com film: htt.lavest t all that the, would gired was sept.

वार्षिक वर्षवाधारम समेची सूचना कुका बाहरे देखा के आहे भी, बॉम्बे टॉकिंग लिमिटेड खंचन कामरोपी वर्तिक सर्वकारण राज प्रतिका, त्रि. ६० स्पेंडर, २०२३ रोबी हु. १,०० का. विंदरीमूत सार्यातव २०१, का बीवल बिवर्की), ए किंग, २ व सबला, १०८,

वाजी हो देख रेड, वाजी पूर्व ५०० ०१८ वेचे मुख्तेत्रके पर प्रश्तेत्व विशेष व्यवक्रातंत्र कावहाः काव्यक्तित कंत्रीचा रोज्योक्त कार्यक्त देवे अर्थायित केती कार्ड. कंपनीची एजीवरची सूचना व सरेक्ष्मा पावती व प्रोतनी परिने कंपनी/ स्विनदूर व हालावर एकट (सारटीय)/ क्रियेक्सिटरी पार्टिनिरंहर (प्रोतेच) बांज्यस्य राजेच्य ई-वेल अध्यक्षित संस्थावत समामांना ईरोस्ट्रॉनिसरी व पेस्ट वर्णन वीत्रवेषुत समामांना प्रतिकृति असे. समामांची कृषण एक स्थापिको क्योति वितेष गोड पात्रवे. समामानावी कंपनीची केवराइट www.bombaytalkieslimited.in कर व स्टॉक क्याचेंब अर्थात बीवाई विश्वित बीवाई

www.bscindia.com = Term slegfide forfact foftis (excellen) evoting@natl.co.in BRANCH IN CHINA MIC. 2nt (and adhesian a feature assessment follows: 2x ts, we follows by sindin a dupon (consumer) प्रमासक), २०१४ जा विका २० ओर्मीत सम्रावाचा कंग्सी कावदा, २०११ जा अनुओद १०८ ऑर्मीट कंगरीने ग्यांच्या

सामारांना विनेत्राच्या तिकामा व्यवितिक अन्य विकासाञ्चन व्यविद्वानिक संत्रान प्रमानो का वाका करून गतवान पा प्रकारको सुनिया प्रकार केली आहे. वि. १३ सर्वेस्ट, २०१३ रोजी तिर्घीत सार्वस्त्र अनुसार प्रत्यक गाँवें वा क्रिय र्विषताईन्द्र स्वरूपत रोसर्व चान हे ईबीएरन्स विकासन्य अरिति एएएऔरत वा ईलेक्ट्रॉनिक साधा प्रणती वर्णत (गरेस ई-मतवार) प्रधम करून एक्फ्राडीएत वर्षित निपुत्त बेली आहे. वर्षं राषाययांना यूषित करणात येते की : १. प्रदेश हैं- नवका नार्वत हैंबीमरच्या सूचनेमध्ये पर प्रक्रोच्या विशेष व्यवसायांक व्यवहर परस्पार पेडील.

२. पर्राप्त ई-सक्का सुविशेषी सुरवात मुख्यत, हि. २७ सप्टेंबर, २०२१ क्षेत्र आहे.

मंद्रेस ई-मक्कनची अंतिम कार्कस शुक्रमार, ति. २५ मध्येमर, २०२४ वेगी आहे.

४. परोध ई-स्वराजकरीता पाला अर्ववेक्षिता निर्वारित तारीख शुक्रतार, वि. ०२ सप्टेंबर, २०२३ अल्डे. कोण्यते म्याकीन

वर निवर्तित प्रारोक्त अनुस्तर प्रशास असेता व सूचनेची पातकारी प्रशास कंतनीच्या क्षणान्य व कंतनीचे शेवार्न ताम्यारा चेत असेल का न्यांनी कील evotings@nadi.co.in करन लॉगीन आवादी व पातवाई प्रशत करन प्याचा, लायुक्ते का बोलाडी व्यवस्ति आयोच प्रतेत ई-पत्रयानकरित एत्यस्त्रीदन बीवलेकान केले असेल तर प्रत्यान पर पारण्याकरित विधाना पुत्रा आयते व पापनां नागत येति. यकारावर्षित पत्र सम्बद्धांनी कृतवा जेंद्र म्थली वी :

प्रदेश ई-प्रकार सुक्रकार, वि. १९ वर्ग्डेंबर, १०१३ तेजी साथ, ५,०० तंत्र प्रवासकीयत पर्यंत कंड करणात

बेईल व एक्ट मतरान मोब्यूल बीबीएसएल्प्रों अध्ययेत करणात बेईल व गरेश ई-मतरान पर राजेश व

बेट्रेपक्का विश्वास केटर प्राप्त गावी. बी. पोर्टिन केर मध्येत महत्त्वनाकरित सुविधा एसीएन वर उपलब्ध कारे.

थी. क्ष्मकर जांनी सुनीस्त्रम पूर्वी गोंक ई-मतरान क्रो लांके भावन गर पळते आहे वे सुद्धा लांके मरहान पुन्तः वर्णकानाने अभियत प्रकृत पत् पाद् राजनातः का अवनेके कंतरिका सरावदारी निकीत ताओका अनुसर सांके प्रश्वान क्रीकारिकारी स

उपस्थित एक्सम सुरोतको यह सुरोजन महुका पाँच ई-प्रकारण रे लंकिर-मार्क्स र पानको प्रवृत्त है रेट का लेको स्थान . कंप्सीने बी. संबद कुमार ज्यास, कंपसी समिव, बी. पी. इ. १९५५८, सम्बासल इ. ५५५८५ बांस कंपसी समिव नाम्य वैक्षेप्रमान्त्रे स्वष्ट न पालसंब पञ्चलीने सर पद्धमानतिता न ई-न्तरका प्रक्रियेक्टील परिनियेक्ट नाम्य निवृत

संक्रमाई पीक्केबरिंग सम्प्रतंत्री

(-पाराण विकास क Frequently Asked Question (FAQ's) कृषण पहले क www.evolingindia.com क कामनेत केलाला कामनंत्रीय कोईपाला की ovoting@xedl.co.in वर मंजी माध्यक का १८०० २२ पर ३० वर मंजी सामक.

कोशबेडी राजसद ने मार्थिक सर्ववायाम क्या (प्रजीवत) अन्ये सादान करान्या अभिनत रह द्वितवा त्यांसी कंपनीने बायपुर गांच परावनावर्तिता राजनेपार एक्टने, प्रोस्ती कंपनीच्या वापकांकतिक मानस्थल खोता, ईवीदराच्या महामाराचा ४८ (सङ्क्रेबावीस) राजांच साथ मन्त्रागचा निर्मय चेन्यद चेन्नेत च इन्ह्रांट स्टॉस्टिंग प्रॉक्टीन गोंकीनूत कार्यातम पेवे क्षम कामी. मत्त्रम इक पर प्रकल्पकरित कंपनेचे एतून चार पांत्रकराच्या रहा टके पेता करी गताने व प्रीसरी बाधामांच्या बढीने डिल्टारिंट चरान्याः बेहेल. एकामा राजासन् वर यहा दक्षे सेवर्ल घटक शतेल तर बंधानंच्या प्रकृत याच भोकसारमा जीनो समून शिवा व्यापेड निमुक्त करणाया अधिकार अने व कार व्यापी कोजाही व्यापी वा भारतक वांगन्तरिक प्रीवरी महनूर कार्ने कर राक्य राही.

वांन्ते टाफिल लिपिटेसकरिया

વ્રાતઃकाल

आधी पार्किंगची व्यवस्था करा मग कारवाई करा अन्यथा होईल उग्र आंदोलन : मनोज बारोट

विरार, दि. ८ (वार्ताहर) : वसई वालुक्यात पार्किंगची व्यवस्था नाही तरीही गेल्या करही महिन्यांपासून बाहतूक विभागाकडून दुवाकी चालकांबर होत असलेली कारवाई आणि टोइंग एजन्सीची वाढती दहशत यावावत वसई तालुक्यातील नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. तालुक्यातील नागरिकांच्य दुरवस्थेसाठी बहुजन विकास आधाडी आणि वसई विरार महानगरपालिकेल जबाबदार। भाजपचे मनोज बारोट म्हणाले की, सुमारे ३० लाख लोकसंख्य असलेल्या व ३८० चौरस किलोमीटर परिसरात पसरलेल्या महानगरपालिकेच्या स्थापनेला १४ वर्षे उलट्नही, कमाईचे कोणतेही साधन नाही

एव्हरग्रीन टेक्सटाईल्स लिमिटेड शीआवर्ष : L17120MH1885PLC837852

वींटर्गाकृत कामीतम : कामीतम झ. १४४, १४ मा मावता , बटलांटा मिलींग , प्लाट झ. २४७,

जमशानान बजाब रोड, वरिमन चाँडेट वर्तिमन चाँडेट मुंबई 400 021. Tr. Wr. +91 22 2284 4816

ईमेल : mis@podatentorptise.com मेमलाइट : www.evergreentestiles.in

36 व्या वार्षिक सर्वसाधारण समेची सूचना, ईलेक्ट्रांनिक मील मार्फत मतदान व समासद व शेअर ट्रान्सफर बुक्सचे गोंदणीकरण बंद करणे

 अपनीकी ३६ की बार्विक कर्ववाद्याल सभा त्यांगियां। तमिकार, दि, ३० वर्ष्ट्रेस, ३६८३ ऐसी. १.00 मा. मिलीजो क्वांगरिंग / अन्य ऑलेजो फिल्बुजर गील (ब्लीमी /ऑएबीएम) नार्फेट समेनले कोर्वीत् अवेदलवि संकारतं (एकपिए वक्षुतर्ग) नांच्यक्को सारी सम्बन्ध सर्कुलः छ. १४/३०३१

E. I प्रक्रित, 2020, समान्त संस्कृतर क्र. 17/2026 दि. 13 प्रक्रित, 2020, समान्त संस्कृतर क्र 20/2020 fishin 5 ft. 2020, सामान्य सम्बोगर is. 22/2020 ft. 15 पुत्र. 2026, सामान्य सम्बोग ब्र. 31/2020 है, 28 सप्टेंबर, 2020, मामान सम्बुल्स क्र. 19/2020 है, 31 हिमेंबर, 2020 स्मिन्द के. १९/२०११ हैं, 15 जनेवारी, 2011 व सामान सम्मिन के. ११/२४२१ हैं, 5 में, 2011 (एक्किक्टिया एक्सीए सर्व्यूनर) व सीम्पुरिटीय अंद एक्स्बेंच बोर्ड ऑफ डींड्या (संबी सर्व्यूनर) व्यक्तरं वासी संबर्धनंत क. लेबी/एवजी/नीएक्टी/नीएक्टी।/नीकाव्यार/पी/2011/79 वि 市、2028、中枢中で 3g、中枢中で 3g、中枢/で48前/利で86前/利定86前/利定3012/利用な886/均/2021/11 行 15 जनेवर्ता, ३११ व सर्वाल क. सेवी/एवलो/सील्यको/सील्यको/सीलयलस/वी/२०११/६१ 15 ने, 2022 (एकविसरित्स नेची सम्बुल्त भूरपून) संच्याद्वरे वारी व कंपनी कारता, 2013 (अंबर) या उरमुरी अनुरात व रोबी (कुची अनिवारीता व निवीचन आवरणकता) विनिवान 2015 (कुची निविध्यक्त अर्थात करूनीची ३६ की नाविक शायान्य रामा (एन्टेश्टर) विवधीओ करिन्धीरीत (बोमी)/ जन अहिजो बिस्पुजन मीन्स (जोनबोन्ना) सुबिदा मार्चत समेपन दिक्तमी सम्बन्धाःप प्रापक गर्पात्रपत्रीवित्त आकामक कही.

203 क्रीता एरीएसची सूचना व वार्षिक अध्यान जिल्होंनेकनी तर्व समान्यंता नराना क्षेत्री / रिवर्षिक्ती परिविद्युत कर बीद्योकन जिल आपतीक परविद्यान आनी आहे. एक कार्याची बेचनाइट www.evergreentextiles.in वर, बीएली निविद्ध www.bseindia.com

अपनी आप्या. 2513 च्या अनुच्याद 285 च्या तरहती असूनार व कंपनी (व्यवस्थातक व प्रधानक नवस, २६६३ च्या स्टिप्स 20 जंजरंत सुधारित सेची (सूची अस्मियरंता व विमोचन आवरपकता) विकियत, ३६१६ च्या विकियत ३४ अंतर्गत कंपनीन गुर्गेष्टराच्या दिकामी व्यवसायांक विचार विजीतर बरणाबरित लांच्य त्रपासद्वंचा एतीएमच्य द्यागान ई-नतदान तांच एतीएमपुनी परोक्ष ई-मतदान बुक्तिया प्रदान केली उन्हें, परीक ई-महादान प्रजातीचा अवर करून गमामसांद्रहें महादान करण्याचे मुनिया संशक्त मीन्युरिटीन विपक्षित्यी निर्मितेत (एन्युनविएन) पांच्याद्वारे प्रदर्शन केनी क्रेनी आहे । (-पान्तम एर्नाएम्पा एप्पान नेशका शीक्ष्मीतीच विपक्तिको निर्मात (एक्प्पीएम) पाप्पाद्रां . फोश इं-नहदान कार्यकरी एसीएनच्या कृषी पुरुषा, दि. हा सर्वेश्य, 2023 ऐसी स. १,०० वा.

() आ) मार्गार्टन न जान्तर, हैं, 24 मर्टन, 2021 पेनी मार्ग, 5.66 (बाह्ये) मेंट गोर्टन न रोहाराचा दरमान र्र-स्वदान सिन्दुविक संबद्धन प्रनानी सर्वत व्यविवार, दि, 30 सर्वेवर, 2021 रोजी प्रदापित करणात आना आहे. सद्द कालाधीच्या दरन्यान स्थानद ने प्रत्यत लक्ष्याधील प्राप पारक आहेत व दिन्हेरिकार्याक स्वरूपनील भागपारक आहेत लांग प्रतिकार, है, 11 वर्षेक 2011 (नियमित नागैक) रोजे डेनेस्ट्रॉनिक सहदान प्रधानी वर्षन सहदान पर परावे, एडीएसको स्त्रीवरी होप्याकरित समस्त्रांची ज्यांची प्रतेष हं-सन्द्रालाहरे सत्त्राल आही पर पाठने चाही बाहे ते प्जेप्सच्या रहसान पञ्चान पर पाहण्याचा सब मजान् सकतानः. स्थानस् ज्यांनी प्जेप्सच्या विकासी परोध ई-मारक्षत कर्वे पार बाहरे असे से पतीरमार्ग्य स्वत्यामी ब्रोड सम्बन्धत परत पतीरमच्या स्टब्सा पांचे जातक पर पाट् राक्त नाहीत. पर्यक्ष ई-मतदार सुनिता www.evotingindia.com प एकाम आहे. एतेल ई-सब्दानामध्या प्रवित्सा एकेएसपूर्वी, ई-सब्दान व एकेएसच्या द्रप्रमान ३६ व्य एरोप्सच्या बुक्तेमध्ये कीसी / ओएसोप्स माध्य एरोप्समध्ये जोडले जाने. बोनीही भरती जानी बेरजीये होजर्न संसदन बेर्ड आहेत व बंजनीये रायगद जाहेत त्यांन

क्रीक्षण्या मुक्तेष्ण पाठको प्रधान व तेजर्र ताक गांवा विश्ववित तावित अधीत तेलिका, हि 21 सर्थेकर, 2013 संजी support/Sisharexindia.com कर क्रिकेस पाउन्हर सांबीय असरी क पसर्वे अप कावा, लायुर्वे, व्ह दुसी आर्थिव (-पञ्जानांकरित सीटीएसएसम्प नॉदर्गाकरण केने अहे तर नावान हरू माराज्यवकरिया विद्यालन पुरूर आपदी व पालवर्ड/पिन प्राप्त करावा. . थी. विचय गाँवा गुजा, व्योखरानी जेन्द्र अशोलराह्य गांवा ई-मनदान प्रक्रिनेशाने लाए व घारदार्वक

पहुनीने अनदान यह पारणावनिता परिनिधेषक महानून निपुत्त केने आहे. कंपनी कारहा, 2013 भा अनुन्तेय हैं। जंगांत शंकालांचे एजिस्ट्र व गोल हानका पुक मुख्यर, दि. 12 सप्टेंबर, 2023 में जरिवार, हि. 30 सप्टेंबर, 2021 क्रम्पान (ब्रोमी दिवस समाजित) एजीएराच्या सेत्रकरिका संद राहित.

मंचानक मंद्रदाच्या जदेशान्त्रर एक्टरहील देशमहार्द्धानः विविश्वदेशकारिता मंजूराय ही, शासमान

अध्यक्ष व व्यवस्थानकीय संचालक

शीकामण ६००१०३५

सीआवरण : एसप्पानकः एम एव वन्तक पीरसमी २७२४९८ कार्याक्षमः व्योप क्रमांक ६५, इन्यरत क्रमांक ६५, मी जिल, एक्टरताईन इंतिओ सीरमास्य तिसिदेव र्शनकी, रायुन्त विक्लेप्य, वाधिकारी (पूर्व), नुसर्व नामाना; ४०० ५०५. भारत \$ 90 area - francisco de productivo de la confessiona della confes बुरमाची । । ५१ ५३२४० ८५४७२

वर्षिक सर्वसाधारण सभेवी सूचना आणि इ मतदान माहिती, बुक क्लीजर आणि समभागधारक माहिती अद्ययावतीकरण पक्को सुवित करण्यात येते की, केवार और करणी तिनिष्टेत प्रत्या राजनायाचे वार्षिक सर्वत्वप्राटन राज

फ्रेझर अँड कंपनी लिमिटेड

(एजीएन) सनिवर दिनांक ३० लाटेंबर २०२३ रोजी सरकारी १९. ०० वजात विश्वीको बॉन्फर्वान्तर (बीसी) / तन्त्र वान्यवाजन द्वान्थ्यम नामाने (ओरवीहन) योग्या माध्यकपुन वर्तिक तर्ववाचरत तरीन्या नूमनेव नमूर केलेल्य विकासन्य जनलप् मेरवाप केला जाते. वर्षिक वर्षसामानम सर्वेच्या सुवरंच्या इतेक्ट्रीनिक सर्वे ।

दियांचा : 67 सप्टेंबर, 2625

संबंधी कारण २०४३ म्या सामुद्रीया अनुसार संसंब त्यान्त कार्य तक अंतर्गत कार्यन्त कार्यन्त विदेश नियम गोन्य अनुसार , एमसीर क्षिरकोर , सेवी (सर्वेडीआर) नियम २०५६ आणि सेवी वरियमोर कार्या अनुसार कीर्योक वर्ष २०२२ आणि २०२३ गम्मे प्रत्यन जीते वितरित करण्याच्या संदर्भत स्वरतती रोज्यात स्वरूपा अञ्चेत स्वरूपे न्त्रमा इ गेलाम मध्यकपुत वरा समस्यक्षा नि त्तराताको इ नेत नवकेत जारदीर / रिमॉक्सरो प्रदर्शितरत वान्यकर नेक्सेकुण जातेर. तरमाध्यातकाने कृत्य नींद प्याचे की दार्थिक तर्वताब्यात तर्वाचे सूचना वेपनीचे तर्वाताल्या www.

Property places in देने जानि मीरानर्स निर्मादेश मेथे लगेना एनएनाहिएल यांचे श्रीकारणका www.evetins.ned... com केरे रावतम्य कन्त्रन केन्द्रत बेन्द्रर आहे. समानापपारकांचा त्यांचा इ रेल तस्त्रील नींपर्नीकृत करम्पाताली आसहत ।

असे राजभागकारम, ज्यानि अवस्त इ नेत करतिल उत्पाद कंपनी / आसीर / क्रिमॅक्टिएरेन मान्याकर्क नीडमीकृत

केलेला नहीं, ल्यांच आवहान करण्यात केरे की लांची आपता ह गेल तमाहेल चालील प्रक्रियेखा तकलंब करून. चनम्बन्धारक व्यक्तिकते सम्बन्ध प्रत्यक स्वस्थात अक्षेत्र । तथा सम्बन्धारकराति शतकान वासम्बन्ध के की रुपनी ज्वारत ह नेत तक्तील संबन्धि आरटीर पोध्यानंते स्वयनंत्र पूर्व रोआवित्त्री (ब्रेडिय) प्राप्तंत

विकिट्ट बान्यकंट स्वक्री केटोरो क्लिडे एवं, ज्वल सब वाकि पर्स, समस्त्रवासस्य ह मेल जापदी वाकि संपर्धत प्रभाव,त्वनवार प्रभावपवाली रुकेंग केलेली प्रत (पुरून आणि मानून), वैनलाईबी स्वर्धनावांकीत प्रत, क्षकि पुढे तत्त्व केलेल्य क्रोक्टवर्डी कारपरवाची स्वरंशकांत्रकेट छ। (ठव : वाल क्रात्तिव्याच प्रतास, निवस्त्रक जीवस्त्रपर, पराबेर्ट, जावर) राजगानाकालाम्य प्रशास्त्र कुटवर्ष पुराव प्रमृत, अपि पुराव्यं तथ्य प्रशा में वात्रपक्त अगेल में आपदे जारीर पूर्व सेवार्गलाट्टी (सीवर) प्रशासेट सिविटेड मोग अवस्थात असेन अनि सार्गात निर्मते आसीर बांना इ नेतान्व नामनातृत aupport@purvoanare.

 क्रमाचनक्रक व्यव्यक्ति कंप्नीने सम्मान क्रिकेट स्वक्यत उपलब्ध आहेत । अस सम्मानकार कारकार करम्यार मेरे की रक्षेत्रे आभार ह पेल कार्याल संबंधिक तिर्वाहित्सी पार्टिस्पाटल माध्यक्षके

तपालदांता अलेडी आवारन बनाम्यक फेटे की स्थानी लागे लाव, टपाली पता, व नेल तपकीता, मोबाईल प्राप्तात. पेनकार्ड, नामनिर्देशन, पुरस्तुधारपराव, मैंक खाते तासील जाने की बीवचे नाव आणि शार्राचा परा, बैंक खाते क्षणंत, रणजन्मीत्वा कोड, जनरकरताई कोड जार्च भागमं बच्चा जनावाल हे तंबीत दीवें गांचकर पर रागस्य क्रिपेट राक्त्यका अस्तीत सर कामकोश आणि सामध्य अपने राक्त्यक असतीत तर आरहीर. पांच्याच्ये वास्त्रातेत वर्षिक वर्गकात्रास्य वर्गत वेपान्य विवयंतर वटवान करम्याचे प्रक्रियाः

पठकुत लॉर कृत जायही जानि पत्तकई प्राप्त करू शकते.

तंत्रकी वात्राय २०१३ में करान १०८ व्या राष्ट्रवीका अनुसर वर्तव गामक वात्र कंपनीज (मीजनंद ठीड ऐंडीमीनट्रेसन) नियम २०१४ च नियम २०, अपि त्यात वेडोबेडी करण्यात आतेत्व्य मुख्यन ततेत्र संसे (जिल्टिंग व्यक्तिरात्ता बीठ विनवतीला रिज्यवर्गिट्स) निवम २०१५ वर निवम ४४ व्यक्ति सर्वतावास रामान्य संपर्धन इन्टिट्यूट ऑफ करने संकेटरीज ऑफ इंप्रिय मनी जारे फेसेसे संकेटरिकट स्टेंपर्वन (२०) एक -२) बांच्य अनुसार नेवली, वर्षिक चर्नतामाण जनेच्या स्वानीत चनुत्र केलेल्या विवर्धातर राध्यसदीना गरकारका अधिकार करानता काम प्राप्तारी संपन्ते आपन्य राज्याताका व गरकार सुविध्य उपराचन करूर पेत आहे. पुरस्थ हं परावान लुकिह ज्याती (यूरस्थ हं नववान) किमीक्सरीज योध्यकपून सर्वित कांन्सभारन लगेल्या सूचनेत नमूद केल्यानुसार श्रमामा करून पेन्यत येगा असे.

तर्न तथातवेत पहारे क्लक्किया येते हो , पुरस्य इ नवपन कालामीता बुधवार विशंक २७ सप्टेंबर २०२३ सेजी सकाजी ५, ०० प्राप्ता प्रशंत क्लम्बल पेमल आहे आणि ही प्रतिन्य सुक्रमार दिलांक २५ सप्टेंबर २०२३ संजी संप्याकाओं ५, ०० सामा

न्य नाधाराधीको नेपनीये रामधार प्रत्यम रचन्यात् आहेत किया दिगीट रचनवात् कट और सार्रास स्थानेन श्वतिकार विर्माक २३ सप्टेंबर २०२७ रोजी आहेत असे लागलद वर्षिक सर्वताकरण समेच्या सुपनेत नमूद लामात आतेत्व विश्ववर इतेल्ड्रॉनिक पटवार प्यक्तिने पटवार करा रावले. (पूरस्य इ पटवार)

असे बांग्लीडी मानो निने बार्वेक तर्वताभाग रानेचे तुमन निर्वेता करण्याचे प्रक्रिय पूर्व खान्याता क्यनीचे जरुवार केंद्रान कंपनीली चारताद झालेली आहे आणि कट और खरीना चाराजेन खरियार विचार २३ राटेक्ट २०२३ केमी विश्ववको कंपनिये सारका एपरान्य बचाईल वर जारी व्यक्ती नवप्रन करण्यातारी वर्षिक सार्वराक्तम सर्वाच्या सूचनेत नमुद्र करण्यात कारोरचा इ नतदान विषयत सूचनाय आरतंत्र करा राकते. সিত্ত evoting@nadi.co.in (গেলেটাল) মণি support@pervishare.com টাই দিবট

व्यक्तिरात समाधारमध्या व्यक्तिकार्ध कंपनीये समाधा दिखेंद्र स्रात्मक राज्यम आहेद से समाधारमध्य वर्षिक कार्रकाम्बरण क्रमेच्या क्रमनेत क्वाद करण्यात सालेल्य इ कार्यान विषयक क्यानाच्या स्वतंत्रर याना राकते. ह नावार प्रक्रिया संग्र्स अभि शरदर्शक प्रदाने कार्य साथे सान्त्री करण्यताने सान्त्री अभिकारे स्वपूर रपरल और अलोतिस्ट्रल, मॅक्टिलिंग संपर्ध लेकेटचे पान्ने नियुक्ती सरम्बाद कारी रखें.

नत्त्रत्यानी कृत्रया नींद ध्यानी की १) बरीत प्राचर्य नमूद करण्यात स्वतंत्री रातीय अपि येतंनातर पूरतम् व मतदान प्रात्तर पारस्परीरात पांत्रपक्तूनः बंद बनन्यार येथार आहे आणि एखाख सामानाजने एकाद एखाया विकासन एकाद माध्यन केलेले असेल तर त्याता त्यार कारत करण्याचे अपूर्णी अत्यार पडी.

२) ज्या राष्ट्रसदानी सर्विक रार्वरायाच्या राष्ट्रस्य पूर्वी कृतन्य इ मनदान प्रदृष्टिने मनदानामा एका करवासीता जाहे तले राजराद वर्षिक सर्वताकारन वर्षेता जारिक्ट राह् अवतात बात नर्वना वर्षिक सर्वताकारन वर्षेत्रय प्रश्यान पुना शक्यन करण येका चारी.

इतेक्ट्रेंपिक परधन प्रकृति कावन सनम्यात्रदीच्य तुमन वर्षिक तर्वतामात्र तर्गस्य तुमीव देण्यत DEST DEST. कुर पर्याला महिली :

(दोन्दी दिवस मारन) या काराजबीर कुछ क्रांबेनरच्या एड्रेटालासि बंद रेजण्यात नेतील. चंत्रस्य नंद्रस्य स्टेसनुसर ब्रेक्टर और संस्थी जि

स्वाभरी / -ऑक्स राजकुमार कियारे पूर्व वेळ संवासक

. बाहुडे जाते सूचित करण्यात पेते की केवली कावया २०६६ में करान ६१ मध्य तरकुर्विम्ब अनुस्तर जाति त्या अंतर्गत क्वीरच्या क्रांत्रच त्रांति तारू त्रसारेच्य सिंगा निवर्णाम अनुसर क्रांत्रीय शतराह मंद्र दुरेशक त्रांत्रि सरावर क्रांत्राच दुरिशक क्रांत्रक दिलक २५ सब्देवर २०२३ हे स्वित्वर दिलक ३० सार्टावर २०२३

(वर्षेत्र कोरक) विश्वकः ०५/०५/२०२४ क्रिकाल : मुंचई अनुत गा क्षाताः चुंबई क्रियांक : ०८ सम्बोबर, २०२३